

**LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA**  
Reg: Master Policy No. **GSCA85466**  
Notice having been given of loss of Master Policy NO. **GSCA85466** issued to M/S **Indiana Gratings Pvt. Ltd** by Life Insurance Corporation of India.  
Duplicate policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.  
Place: Mumbai  
Date: 04.09.2016  
Sr. Divisional Manager

**LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA**  
Reg: Master Policy No. **GSCA84434**  
Notice having been given of loss of Master Policy NO. **GSCA84434** issued to M/S **Indiana Conveyors Pvt. Ltd** by Life Insurance Corporation of India.  
Duplicate policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.  
Place: Mumbai  
Date: 04.09.2016  
Sr. Divisional Manager

**LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA**  
Reg: Master Policy No. **GSCA84522**  
Notice having been given of loss of Master Policy NO. **GSCA 84522** issued to M/S **Indiana International** by Life Insurance Corporation of India.  
Duplicate policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.  
Place: Mumbai  
Date: 04.09.2016  
Sr. Divisional Manager

**LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA**  
Reg: Master Policy No. **GSCA83659**  
Notice having been given of loss of Master Policy NO. **GSCA 83659** issued to M/S **Indiana Engineering Bombay Works Pvt. Ltd** by Life Insurance Corporation of India.  
Duplicate policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.  
Place: Mumbai  
Date: 04.09.2016  
Sr. Divisional Manager

**LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA**  
Reg: Master Policy No. **GSCA 10743**  
Notice having been given of loss of Master Policy NO. **GSCA 10743** issued to M/S **Indiana Engineering Bombay Works Pvt. Ltd** by Life Insurance Corporation of India.  
Duplicate policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.  
Place: Mumbai  
Date: 04.09.2016  
Sr. Divisional Manager

**LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA**  
Reg: Master Policy No. **GSCA83844**  
Notice having been given of loss of Master Policy NO. **GSCA 83844** issued to M/S **Indiana Conveyors Pvt. Ltd** by Life Insurance Corporation of India.  
Duplicate policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.  
Place: Mumbai  
Date: 04.09.2016  
Sr. Divisional Manager

**LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA**  
Reg: Master Policy No. **GSCA659205**  
Notice having been given of loss of Master Policy NO. **GSCA 659205** issued to M/S **Indiana Gratings Pvt. Ltd** by Life Insurance Corporation of India.  
Duplicate policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.  
Place: Mumbai  
Date: 04.09.2016  
Sr. Divisional Manager

**LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA**  
Reg: Master Policy No. **GSCA659205**  
Notice having been given of loss of Master Policy NO. **GSCA 659205** issued to M/S **Indiana Gratings Pvt. Ltd** by Life Insurance Corporation of India.  
Duplicate policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.  
Place: Mumbai  
Date: 04.09.2016  
Sr. Divisional Manager

**LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA**  
Reg: Master Policy No. **GSCA659205**  
Notice having been given of loss of Master Policy NO. **GSCA 659205** issued to M/S **Indiana Gratings Pvt. Ltd** by Life Insurance Corporation of India.  
Duplicate policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.  
Place: Mumbai  
Date: 04.09.2016  
Sr. Divisional Manager

**LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA**  
Reg: Master Policy No. **GSCA659205**  
Notice having been given of loss of Master Policy NO. **GSCA 659205** issued to M/S **Indiana Gratings Pvt. Ltd** by Life Insurance Corporation of India.  
Duplicate policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.  
Place: Mumbai  
Date: 04.09.2016  
Sr. Divisional Manager

**EASTERN RAILWAY**  
Corrigendum to Tender No. 05/15/6034C due on 15.09.2016.  
Evaluation Criteria and Tender Closing date should be read as "Item/Consignee Wise" and "14.10.2016" respectively instead of existing entry.  
(Stores-66/2016-17) PPS

**STERLING INTERNATIONAL ENTERPRISES LIMITED**  
CIN: L72300MH2003PLC142675  
Regd. Off.: 43, Atlanta Building, Nariman Point, Mumbai - 400021.  
E-mail: investors@sterlingintl.com  
NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 of the SEBI (LODR) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 13<sup>th</sup> September, 2016, to consider and take on record the Unaudited Quarterly financial results of the Company for the first quarter ended on 30th June, 2016. This announcement is also available on Company's website www.sterlinginternational.com and also on stock exchange website www.bseindia.com.  
For Sterling International Enterprises Ltd.  
Chetan Sandesara  
Date: 03/09/2016  
Place: Mumbai  
DIN: 00255671

**NORTH WESTERN RAILWAY CORRIGENDUM**  
No. WA/E-Tender/04/2016 Dated: 26.08.2016  
In the E-Tender No. 89/2016 issued with this office E-Tender Notice No. WA/E-Tender/03/2016 dated 01.08.2016, will be loaded on website www.reps.gov.in up to 15.00 hrs. on 05.09.2016, some essential corrections have been made in "Standard Financial Criteria, Standard Technical Criteria and Special Condition" of the tender and same are available on website www.reps.gov.in Other Terms & Conditions for the tender will remain the same.  
Divisional Railway Manager  
(Works Accounts), NWRAJMER,  
For & on behalf of President of India.  
867-AM/16

**THE VICTORIA MILLS LIMITED**  
Regd. Office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013  
CIN: L17100MH1913PLC003057  
Tel No: 24971194, Fax No: 24971194  
Email ID: vml@vml.com / vsm2013@gmail.com  
Website: www.victoriamills.in

**NOTICE**  
NOTICE is hereby given that certificate for 10 shares bearing Share Certificates Nos. 100724, 103390, 104109, 110949, 112872 and respective Distinctive Nos. 2609, 17484, 21680 to 21682, 78008 to 78010, 95513 to 95514 of Mrs. Karishma Anand Issrani, Folio No. 5/205, of THE VICTORIA MILLS LIMITED have been lost or misplaced and the undersigned has applied to the Company to issue duplicate certificate(s) for the said shares. Any person(s) in possession of the said share certificate(s) or having any claim(s) to the said shares should notify to and lodge such claim(s) with the Share Department of the Company at the registered office Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400 013 within one month from the date of publication of this Notice after which no claims will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificate in lieu of the above said certificate(s).

**FOR THE VICTORIA MILLS LTD.**  
Sd/-  
Place: Mumbai BIRJUKUMAR GODHANI  
Date: 03.09.2016 COMPANY SECRETARY

**PUBLIC NOTICE**  
"DHAVAL DEVELOPERS"  
Our Proposed Building on plot bearing C. T. S. Nos. 5, 6-A/1, 6-A/2 & 6-B, 7-A, 7-B, 8-A, 8-B, 9-A, 9-B, 10, 11-A/1, 11-A/2, 11-B-12-A/1, 12-A/2, 12-B & 12-C, 13-B & 13-C, 17-A & B, 18-A & B & 25-B of Village Charkop, Mumbai was accorded the Environmental Clearance from the Environment Department, Government of Maharashtra.  
The copies of the Environmental clearance letter are available with Maharashtra Pollution Control Board and may also be seen on the Environment Department, Govt. of Maharashtra web site at <http://ec.maharashtra.gov.in>  
Place: Mumbai  
Date: 4-9-2016

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given that Mr. Omprakash Chandrashekar Upadhyay who was member of the Shrenik Tower Co-Operative Housing Society Ltd., having address at Amrut Nagar, Ghatkopar (West), Mumbai-400 086 and holding Flat No. 101 and 102 on First Floor of the building known as Shrenik Tower situated at Amrut Nagar, Ghatkopar (West), Mumbai - 400 086 jointly with his wife Mrs. Shashikala Omprakash Upadhyay, died on 17.05.2016.  
Mr. Mahesh Omprakash Upadhyay & Mr. Umesh Omprakash Upadhyay (Sons) & Mrs. Jyotsna Dilip Pandey (married daughter) released their rights in the 50% undivided share of the said deceased in the said Flats in favour of my client Mrs. Shashikala Omprakash Upadhyay.  
Any person or persons, Authorities or authorities having any claim on the said property, sale, mortgage, exchange, charge, lease, lien, inheritance, maintenance, possession, gift, trust, Govt. Duties, Levies, encumbrances, easement or otherwise are requested to inform undersigned at address mentioned hereunder, within 14 days from the publication hereof. Any claim received after the aforesaid period shall be deemed to have been waived or abandoned and my client proceed for transmission of 50% undivided share of the said deceased without taking any reference to such claim or claims.  
Jitendra Shah  
Advocate.  
B-613, Bhaveshwar Arcade,  
L.B.S. Marg, Ghatkopar (West),  
Mumbai-400 086

**NOTICE**  
Notice is hereby given that, Mrs. Meena S. Lakhani owner of Flat No. F/503, in Gokul Heaven (D to M) Co-op. Housing Society Ltd, Thakur Complex, Kandivali (E), Mumbai-400101, and holding 5 shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 371 to 375 under Share Certificate No. 075 expired on 20-7-2011. She left behind Mr. Salim Lakhani (Husband) and Ms. Aafreen S. Lakhani (Daughter) as her legal heirs.  
Mr. Salim Lakhani husband of the deceased has executed release deed 1/6/2016 wherein he released his 50% Share of undivided rights, title and interest in the aforesaid flat in favor of Ms. Aafreen S. Lakhani legal heir and daughter of the deceased member.  
Ms. Aafreen S. Lakhani has now applied to this society for transfer of said Flat and shares in her name as a legal heir and representative of late Mrs. Meena S. Lakhani. The society invites claims or objections from other legal heir or other claimants/objectors to the transfer to said flat within a period of 14 days from the date of publication of this notice. If no claims or objections are received during this period the society shall be free to transfer the said flat and shares to her.  
For Gokul Heaven (D to M)  
Co-op. Housing Society Ltd,  
Place: Mumbai  
Date: 04-09-2016 Hon. Secretary

**OLYMPIA INDUSTRIES LIMITED**  
CIN No. L52100MH1987PLC045248  
Regd. Off.: C-205, Syntex Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Off. Aarey Road, Goregaon (East), Mumbai - 400 063. India. Tel. No. 4213 8333, Email: info@olympiaindustriestd.com, Website: www.olympiaindustriestd.com

**NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE DATES**

Notice is hereby given that the 27<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the members of Olympia Industries Limited will be held on **Wednesday, 28<sup>th</sup> September, 2016 at 10.00 a.m.** at Smt. Smrita Mahavir Agrawal Seminar Hall at 6<sup>th</sup> Floor, Durga Devi Saraf Institute of Management Studies, RS Campus, S.V. Road, Malad (West), Mumbai-400 064 to transact the business as set out in the Notice along with explanatory statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013. The said Notice of AGM along with the Annual Report, Proxy Form and Attendance Slip for the financial year 2015-2016 have been sent to the members whose names appeared in the Register of Members/ Register of Beneficial Owners as on August 26, 2016, by permitted mode individually at their postal address and sent electronically at their email address available with the Company/ Depository Participants on 03<sup>rd</sup> September, 2016. These documents are also available on the Company's website www.olympiaindustriestd.com

The relevant documents referred to in the AGM Notice are open for inspection by Members at the registered office of the Company on all working days 10.00 a.m. to 01.00 p.m. except Saturdays, Sundays and Public Holidays up to the date of meeting.

Pursuant to Section 91 of the Act and Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and in accordance with Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 entered into with the Stock Exchange, it is hereby informed that the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Thursday, 22<sup>nd</sup> September, 2016 to Wednesday, 28<sup>th</sup> September, 2016 (both days inclusive) for the purpose of annual closing.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide the remote e-voting facility to its members holding shares in physical or dematerialised form, as on the cut-off date, i.e. **Wednesday, 21<sup>st</sup> September, 2016**. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing remote e-voting facilities in a secure manner and has appointed Mr. Vinod Kumar Mandawaria, (Membership No. 2036 FCS: 2209) Practising Company Secretary, as the scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner.

The details pursuant to the provisions of the Act and the said Rules are provided herein below:

1. Date and time of Commencement of remote e-voting: **Sunday, 25<sup>th</sup> September, 2016 at 09.00 a.m.**

2. Date and time of end of remote e-voting: **Tuesday, September 27, 2016 at 05.00 p.m.**

3. The e-voting facility will not be provided beyond **September 27, 2016 after 05.00 p.m.**

4. **Cut-off date** as on which the right of voting of members shall be reckoned: **Wednesday, 21<sup>st</sup> September, 2016**.

In case a person has become the member of the Company after dispatch of the Notice but on or before the **cut-off date i.e. Wednesday, 21<sup>st</sup> September, 2016** may obtain their login details for remote e-voting by sending an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com)

5. A member may participate in the AGM even after exercising the right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote at the AGM.

6. In case of any queries or issues regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at [www.evoting.cdslindia.com](http://www.evoting.cdslindia.com) or write an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com)

**For Olympia Industries Limited**  
Sd/-  
Place: Mumbai Radhika Jharolla  
Date: 03/09/2016 Company Secretary

**REGAL ENTERTAINMENT AND CONSULTANTS LIMITED**  
CIN: L65923MH1992PLC064689  
REGISTERED OFFICE - 24, Gunbow Street, Fort, Mumbai - 400 001  
Website: www.regalentertainment.in, Email: [regalco@rediffmail.com](mailto:regalco@rediffmail.com)  
Tel. No. 022-22612811, Fax No. 022-22612822

**NOTICE**

**ANNUAL GENERAL MEETING**

Notice is hereby given that the 24<sup>th</sup> Annual General Meeting of the Shareholders of Regal Entertainment and Consultants Limited will be held at Green Village Resorts, Opp. Akashwani Kendra, Marve Road, Malad (W), Mumbai - 400 095 on Thursday, September 29, 2016 at 2.30 p.m. to transact the business mentioned in the notice dated August 12, 2016. A copy of which is mailed / dispatched to the members in the permitted mode.

**BOOK CLOSURE**

Further notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 21, 2016 to Wednesday, September 28, 2016 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

**E-VOTING**

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 the Company is providing its Members the facility to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice through Central Depository Services (India) Ltd. (CDSL). The details as required under the aforesaid provisions are given hereunder:

i) Date and time of Commencement of Remote E-voting: Monday, September 26, 2016 at 9.00 AM

ii) The Remote E-voting shall end on Wednesday, September 28, 2016 at 05.00 pm

iii) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. September 22, 2016 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting

iv) Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the dispatch of notice of the AGM may obtain the Login ID and password by following the procedure as mentioned in the Notice of the AGM or sending a request at [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com)

v) Voting through Remote E-voting shall not be allowed beyond 5.00 pm on Wednesday September 28, 2016. The E-voting Module shall be disabled by CDSL, for voting thereafter.

vi) The facility of voting through ballot paper shall be made available at the AGM

vii) The Notice of 24<sup>th</sup> AGM and Annual report is available on the Company's website [www.regalentertainment.in](http://www.regalentertainment.in) and on CDSL's website [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com)

viii) The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

ix) For electronic voting instruction, Members may go through the instructions in the Notice of 24<sup>th</sup> AGM and in case of any queries/grievances connected with electronic voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user Manual for shareholders available at the HELP section of [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) or may write to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) and can contact Mr. Rakesh Dalvi, Dy. Manager, CDSL India, 16th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai- 400 001 (Contact No. 18002005533/ 2272 8588)

A member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint a proxy or proxies to attend and vote instead of himself and the proxy need not be a Member of the Company. Proxy forms in order to be valid and effective must be delivered at the Registered Office of the Company not later than forty-eight hours before the commencement of the Meeting.

**For and on behalf of the Board**  
For Regal Entertainment & Consultants Ltd.  
Sd/-  
Place: Mumbai DINESH GUPTA  
Date: September 03, 2016 Managing Director

**ALLIED DIGITAL SERVICES LIMITED**  
REGD. OFFICE: Premises No.13A, 13th Floor, Earnest House, NCPA Road, Block III, Nariman Point, Mumbai- 400021  
CIN: L72200MH1995PLC085488; WEBSITE: [www.allieddigital.net](http://www.allieddigital.net)  
PHONE: 022-66816400; FAX: (022) 2206 4170  
EMAIL: [cs@allieddigital.net](mailto:cs@allieddigital.net) / [investors@allieddigital.net](mailto:investors@allieddigital.net)

**NOTICE**

Notice is hereby given that the 22<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the members of Allied Digital Services Limited ("the Company") will be held on Monday, 26<sup>th</sup> September, 2016 at Walchand Hirachand Hall, 4<sup>th</sup> Floor, IMC Building, Indian Merchant Chamber Marg, Churchgate Mumbai - 400 020 at 4:00 P.M. to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

The Notice of Annual General Meeting, Annual Report, Proxy Form and Attendance Slip has been sent to the members. The above documents are available on our website [www.allieddigital.net](http://www.allieddigital.net) and will also be available for inspection at the Registered Office during the business hours on all working days except upon and including the date of AGM. A printed copy of the Annual Report of the Company for the year 2015-2016 will be furnished free of cost upon receipt of requisition.

**Members who have not yet registered their e-mail addresses for receiving documents in electronic form are requested to register their e-mail addresses in their demat account or by sending a written request at the registered office of the Company or to the Registrar and Share Transfer Agents (RTA) of the Company mentioning your demat account number/ folio number. Members are requested to keep their email id updated in their demat account or with the Company/RTA, as the case may be.**

**Notice** is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and of the Company will remain closed from September 19, 2016 upto September 26, 2016 (both days inclusive) for the purpose of AGM.

**E-voting Information:** Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members, the facility of Remote E-Voting to cast their vote by electronic means from a place other than the venue of the AGM by using an electronic voting system provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL"), on all the resolutions set forth in the Notice. The procedure and instructions for E-Voting has been sent to all the Members as part of the Notice of AGM forming part of the Annual Report 2015-16 and is also available on the website of CDSL [www.cdslindia.com](http://www.cdslindia.com). To obtain login id and password for E-voting visit CDSL's website <https://www.evotingindia.com> and in case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders at the Download Section at the said website.

**The particulars of remote e-voting are set out below:**

Sr. No.	Particulars	Details
1	Commencement of remote e-voting	Friday, 23rd September, 2016 at 9:00 AM
2	End of remote e-voting	Sunday, 25th September, 2016 at 5:00 PM
3	Cut-off date for remote e-voting	Monday, 19th September, 2016
4	Website address of the company and of the agency where notice of the meeting is displayed	<a href="http://www.allieddigital.net">www.allieddigital.net</a> and <a href="http://www.cdslindia.com">www.cdslindia.com</a>
5	Contact details of the person responsible to address the grievances connected with facility for voting by electronic means	M/s. Link Intime India Private Limited Address: C-13 Pannalal Silk Mills Compound L B S Marg, Bhandup-West, Mumbai - 400 078. Tel. No.: +91-22-25963838. Fax No.: +91-22-25946969 E-mail: <a href="mailto:rlt.helpdesk@linkintime.co.in">rlt.helpdesk@linkintime.co.in</a> Website: <a href="http://www.linkintime.co.in">www.linkintime.co.in</a>

**Notes:**

1) Only members holding shares (in physical/dematerialized form) as on the Cut-off date are entitled to avail the remote e-voting facility or voting through Ballot at the AGM.

2) The remote e-voting shall be disabled for voting after 5.00 P.M. on Sunday, September 25, 2016 and shall not be allowed beyond the said date and time.

3) The facility for voting through Ballot shall be made available at the venue of the AGM and the members attending the meeting who have not cast their votes by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting.

4) A member may participate in the AGM even after exercising his right to vote through Remote E-Voting but shall not be allowed / entitled to vote again in the AGM. Once the vote on a resolution is cast by the Member by E-voting, he shall not be allowed to change it subsequently. In case the member's cast their vote by both the means then voting done through remote e-voting shall prevail and voting done through physical Ballot shall be treated as invalid.

5) A person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the Cut-off date, can follow the process for obtaining his/her login ID and password as mentioned in the Notice of the 22<sup>nd</sup> AGM for Remote E-Voting.

**For Allied Digital Services Limited**  
Sd/-  
Place: Mumbai Executive Director - Commercial  
Date: September 4, 2016 Rameshwar Media DIN: 00189842

**SAHIL TECH (INDIA) LIMITED**  
Regd. Off. :- A-420 TTC INDL. AREA, MIDC MAHAPE, NEW MUMBAI MH 400701 IN

**NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 24<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of SAHIL TECH (INDIA) LIMITED ("the Company") will be held on Friday, 30<sup>th</sup> September, 2016 at 09.30 a.m. at A-420 TTC INDL AREA, MIDC MAHAPE, NEW MUMBAI, MH - 400 701 IN., to transact the business set out in the Notice of the AGM dated 30<sup>th</sup> May, 2016, forming part of the Annual Report for the financial year ended 31<sup>st</sup> March, 2016 which has been sent to the Members, by permitted mode under the provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder, at their registered addresses / Email IDs and the dispatch of the same has been completed on 03<sup>rd</sup> September, 2016. The Members who have not received the copy of the Annual Report for the financial year ended 31<sup>st</sup> March, 2016 or who wish to receive a physical copy may send a written request to Purva Share Registry Limited., Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt., J. R. Boricha Marg, Opp Kasturba Hospital Lane, Lower Parel (E), Mumbai - 400 011 or send an e-mail to [info@sahilmoulds.com](mailto:info@sahilmoulds.com)

A Member entitled to attend and vote at the AGM, is entitled to appoint a proxy or proxies to attend and vote instead of himself on a poll and a proxy need not be a member of the Company.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 29<sup>th</sup> September, 2016 to Friday, 30<sup>th</sup> September, 2016 (both days inclusive) for the purpose of AGM for the Financial Year 2015 - 2016. The voting rights of the Members shall (for e-voting and at AGM) be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on cut-off date of 23<sup>rd</sup> September, 2016.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014:

1. The Company is providing to the Members the facility to exercise their right to vote at the 24<sup>th</sup> AGM by electronic means and the business may be transacted through e-voting services provided by Central Depository Services (India) Ltd. (CDSL). The instructions for e-voting are given in the Notice of the AGM.

2. The remote e-voting will commence at 09.00 a.m. on Tuesday, 27<sup>th</sup> September, 2016 and end at 05.00 p.m. on Thursday, 29<sup>th</sup> September, 2016 All the Members of the Company, whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as received from National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) on Friday, 23<sup>rd</sup> September, 2016, being the cut-off date, shall be entitled to avail the remote e-voting facility as well as voting at the AGM through ballot paper. The voting rights of shareholders shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on this cut-off date. The e-voting module shall be disabled by CDSL for voting after 05.00 pm on Thursday, 29<sup>th</sup> September, 2016.

3. Persons becoming Members of the Company after dispatch of the Notice of the AGM but on or before Friday, 23<sup>rd</sup> September, 2016 (cut-off date) may write to <http://www.purvashare.com> requesting for User ID and password for the remote e-voting Members already registered with CDSL for remote e-voting can however use their existing User ID and password for this purpose.

4. Mr. Milind Nirkhe, Practising Company Secretary, has been appointed as the Scrutinizer for conducting the e-voting and voting through ballot paper in a fair and transparent manner.

5. The Members who would be able to cast their votes at the AGM through ballot paper if they have not availed the remote e-voting facility. If the vote is cast through remote e-voting facility then the Members cannot exercise their voting rights at the AGM, through however, they are entitled to attend the AGM.

6. The Results declared along with the Scrutinizers Report shall be placed on the Company's website (<http://www.sahilmoulds.com>) and on the website of CDSL ([www.evotingindia.com](http://www.evotingindia.com))

7. Any grievance relating to e-voting, may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Deputy Manager, CDSL, 16<sup>th</sup> Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001, E-mail: [helpdesk.evoting@cdsl.com](mailto:helpdesk.evoting@cdsl.com), Helpdesk Phone No.: 18002005533.

The Notice of the 24<sup>th</sup> AGM is also available on the website of the Company (<http://www.sahilmoulds.com>) and CDSL ([www.evotingindia.com](http://www.evotingindia.com)).

**For SAHIL TECH (INDIA) LIMITED**  
Place: Mumbai CHANDRASHEKHAR RAMASHREY GUPTA  
Date: 03<sup>rd</sup> September, 2016 Compliance Officer

**Notice:**

The above Notice should be published at least once in a vernacular newspaper in the principal vernacular language of the district and having a wide circulation in the place where the registered office of the company is situated, and at least once in English language in an English newspaper circulating in that district and having wide circulation in the place where the registered office of the company is situated and publish the notice on the website as may be notified by the Central Government and on the website, if any, of the Company.

Rameshwar Media

**Maharashtra State Mining Corporation Limited**  
MSMC  
\*(A Government of Maharashtra Undertaking)  
Khanikarma Bhawan, Plot No.7, Ajni Chowk, Wardha Road, Nagpur - 440 015  
Tel.No. 0712- 2253204-06, Fax : 0712-2253203  
Email : [info@msmc.gov.in](mailto:info@msmc.gov.in), [www.msmc.gov.in](http://www.msmc.gov.in)

**Ref No. MSMC/Coal/2016**

**Notice**  
**(Coal Distribution to SSI Units)**

Attention is being invited all the SSI Units in the Maharashtra, eligible for Coal allotment as per 'New Coal Distribution Policy 2007' and who have applied in response to MSMC's advertisement dated 29/06/2016 and 21/7/2016.

After initial scrutiny of the submitted applications and supporting documents a unit wise list is being published on MSMC's website [www.msmc.gov.in](http://www.msmc.gov.in). The Units holders are requested to visit the website and fulfill the compliance in accordance with the published list on or before 15/09/2016.

Also the unit holders who were unable to apply due to some reason in the initial rounds can also submit their application along with the required documents on or before the above mentioned date.

**By order**  
Managing Director,  
Maharashtra State Mining Corp. Ltd.

**Tree House Education & Accessories Limited**  
Registered Office: 702, "C" Wing, Morya House, Off New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053.  
E-mail: [compliance@treehouseplaygroup.net](mailto:compliance@treehouseplaygroup.net)  
Website: [www.treehouseplaygroup.net](http://www.treehouseplaygroup.net)  
CIN No.: L80101MH2006PLC163028  
Tel: 022-40492222 • Fax: 022-40492207

**NOTICE OF 10TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE & E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the 10<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of Tree House Education & Accessories Limited will be held on Monday, September 26, 2016 at 09.00 a.m. at Mayor Hall, All India Institute Of Local Self Government, Sthanikraj Bhawan, C.D. Barfiwala Marg, Juhu Lane, Andheri (W), Mumbai - 400 058, to transact the business as mentioned in the Notice which is being sent to the shareholders along with the Annual Report for the year 2015-16. The copy of the Annual Report alongwith the Notice of AGM is also available on Company's website [www.treehouseplaygroup.net](http://www.treehouseplaygroup.net).

Further notice pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Other provision of the Listing Agreement, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday, September 18, 2016 to Monday September 26, 2016 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting.

The Company has engaged with National Depository Services Limited (NSDL) for facilitating e-voting. The e-voting shall begin on Friday, September 23, 2016 (10.00 a.m.) and ends on Sunday, September 25, 2016 (5.00 p.m.). During this period shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Monday, September 19, 2016 may cast their vote electronically. The e-voting shall not be allowed beyond the said date and time. For e-voting instructions, member may refer to the Notice of AGM. Company has also appointed Mr. Mihem Halani, Practising Company Secretary, as Scrutinizer for conducting voting process in a fair and transparent manner.

Incase members have any queries regarding e-voting, members may refer to FAQ (Frequently Asked Questions) at [www.evoting.nsd.com](http://www.evoting.nsd.com) or write an email to [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com).

**For Tree House Education & Accessories Limited**  
Sd/-  
Place: Mumbai Rajesh Bhatia  
Date: September

**इंडिया इन्फोलाईन हार्जसिंग फायनन्स लिमिटेड**  
**निगम कार्यालय :** आयआयएफएल, प्लॉट क्र. १८, फेज-IV, उद्योग विहार, मुगाव, हयाणा.  
**शाखा कार्यालय :** आयआयएफएल, ओबेरॉय टॉव्हर्स, गडनरमेट मिल्क स्कीमसमोर, जलाना रोड, औरंगाबाद - ४३१००१.

**कन्या सूचना** (खाबर मिळकतीकांती) नियम ८-(१)

ज्याची, निम्नव्याखरीकरीत यांनी इंडिया इन्फोलाईन हार्जसिंग फायनन्स लिमिटेड (आयआयएफएल), हे प्राधिकृत अधिकारी म्हणून दिले सिक्युरिटीयडेशन अॅन्ड रिस्कन्यूट्रल ऑफ फायनान्सिअल अॅन्ड एफोर्मेसिअट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅन्ड, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एफोर्मेसिअट) कलम, २००२ चा नियम ३ सहाय्यात कलम १३(२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील कर्जदार यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रकम सहज सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकीत करण्यासाठी बोलाविण्याकरिता मागणी सूचना निर्मित केलेली आहे. कर्जदारांनी सदर रकम चुकीत करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकरीतल्यांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून नमूद अधिनियमचे कलम ३(४) सहाय्यात सदर निम्नमावलीच्या नियम ८ अन्वये यात घडालेली बर्नन केलेल्या मिळकतीचा कडवा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे साध्यात साध्यात कर्जात घेणे की, त्यांनी सदर मिळकतीच्या देवघेवोनी व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीवरील कोणताही देवघेवोनी व्यवहार हा आयआयएफएलच्या खालील नमूद रकमेवर त्यावरील व्याजाच्या प्रभावाधीन राहिल.

कर्जदाराचे नाव ऑरिजनल शाखा	तारामुळे बर्नन (स्थायी मिळकत)	एकूण देय शक्यवाकी (₹.)	मागणी सूचनेची तारीख	कन्या सूचनेची तारीख
१. श्री. साहेबराव मरदू जोषे २. श्री. अश्विनी साहेबराव जोषे (कर्ज खाते/प्रॉक्सिअट क्र. ७००२५१)	रो हाऊस क्र. ६५, द्राकपानी, प्लॉट क्र. ५५ ते ८०, सीटीएस क्र. १६३२०, शीट क्र. २७० आणि २७१, उस्मानपुर्, औरंगाबाद, महाराष्ट्र.	₹. १५,०६,२०६६	१५.०६.२०१६	०१.०९.२०१६

दिनांक : औरंगाबाद दिनांक : ०४/०९/२०१६ सही/ - प्राधिकृत अधिकारी, इंडिया इन्फोलाईन हार्जसिंग फायनन्स लिमिटेड करिता

**भारतीय स्टेट बँक**  
**State Bank of India**

**आरएसीपीसी शाखा, युटीआय बिल्डिंग, तुंगा पॅराडाईजच्या मागे, प्लॉट क्र. १२, रोड क्र. ९, एमआयडीसी मरीज, अंधेरी (पूर्व), मुंबई-१३. दू. २८३९७६५**  
 फॅक्स: २८३०३९९८

**कन्या सूचना**

**ज्याच्याची:**  
 निम्नव्याखरीकरीत यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटीयडेशन अॅन्ड रिस्कन्यूट्रल ऑफ फायनान्सिअल अॅन्ड एफोर्मेसिअट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅन्ड, २००२ आणि कलम १३(२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एफोर्मेसिअट) कलम, २००२ सहाय्यात नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १६.०३.२०१६ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. हेमंताकुमार नवचिन्तंकर लदाना यांस सूचनेतील एकूण नमूद रकम म्हणजेच रकम रु. ३२,७६,९९९/- (रुपये बत्तीस लाख शहाहत्तर हजार एकशे नव्याणव मात्र) ची परतफेड सदर सूचनेच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास वरील नमूद कर्जदार/हमीदार अस्मर्थ ठरल्याने, कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकरीत यांनी खाली बर्नन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कडवा सदर अंतर्गत कलम १३ (४) अंतर्गत सहाय्यात सदर निम्नमावलीच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोण-ताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास रकम रु. ३२,७६,९९९/- (रुपये बत्तीस लाख शहाहत्तर हजार एकशे नव्याणव मात्र) त्यासह पुढील व्याजसाठी भाराधीन राहिल.

गहाण मिळकत/पत्तेचे वर्णन
प्लॉट क्र. २८, २ रा मजला, जी विंग, न्यू ऑबिजली सीएचएस लि., जीवन नगर, वीरा देसाई रोड, रिलायन्स फ्रेजवर्क, अंधेरी (प), मुंबई. (सांकेतिक कडवा ३९.०८.२०१६ रोजी घेतला).

स्थळ: अंधेरी प्राधिकृत अधिकारी  
 दिनांक: ०३.०९.२०१६ स्टेट बँक ऑफ इंडिया

**STERLING BIOTECH LIMITED**  
 (CIN: L51900MH1985PLC035736)  
 Regd. Off: 43 Akshara Building, Nariman Point, Mumbai - 400021.  
 E-mail: investorscomplaints@sterlingbiotech.com  
 NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 of the SEBI (LODR) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14<sup>th</sup> September, 2016, to consider and take on record the Unaudited Quarterly financial results of the Company for the first quarter ended on 30<sup>th</sup> June, 2016. This announcement is also available on Company's website www.sterlingbiotech.in and also on stock exchange website www.bseindia.com.

**For Sterling Biotech Ltd.**  
 Chetan Sandeekar  
 Joint Managing Director  
 Date: 30/9/2016  
 Place: Mumbai DIB: 09259674

**OLYMPIA INDUSTRIES LIMITED**  
 CIN No. L52100MH1987PLC045248  
 Regd. Off: C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Off. Aarey Road, Goregaon (East), Mumbai - 400 063. India. Tel. No. 4213 8333.  
 Email: info@olympiaindustriesltd.com, Website: www.olympiaindustriesltd.com

**NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE DATES**

Notice is hereby given that the 27<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the members of Olympia Industries Limited will be held on **Wednesday, 28<sup>th</sup> September, 2016 at 10.00 a.m.** at Smt. Smita Mahavir Agrawal Seminar Hall at 6th Floor, Durga Devi Saraf Institute of Management Studies, RS Campus, S.V. Road, Malad (West), Mumbai-400 064 to transact the business as set out in the Notice along with explanatory statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013. The said Notice of AGM along with the Annual Report, Proxy Form and Attendance Slip for the financial year 2015-2016 have been sent to the members whose names appeared in the Register of Members/ Register of Beneficial owners as on August 26, 2016, by permitted mode individually at their postal address and sent electronically at their email address available with the Company/ Depository Participants on 03<sup>rd</sup> September, 2016. These documents are also available on the Company's website www.olympiaindustriesltd.com

The relevant documents referred to in the AGM Notice are open for inspection by Members at the registered office of the Company on all working days 10.00 a.m. to 01.00 p.m. except Saturdays, Sundays and Public Holidays up to the date of meeting.

Pursuant to Section 91 of the Act and Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and in accordance with Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 entered into with the Stock Exchange, it is hereby informed that the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Thursday, 22<sup>nd</sup> September, 2016 to Wednesday, 28<sup>th</sup> September, 2016 (both days inclusive) for the purpose of annual closing.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and read the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide the remote e-voting facility to its members holding shares in physical or dematerialised form, as on the **cut-off date, i.e. Wednesday, 21<sup>st</sup> September, 2016.** The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing remote e-voting facilities in a secure manner and has appointed Mr. Vinod Kumar Mandawaria, (Membership No. 2036 FCS: 2209) Practising Company Secretary, as the scrutineer for conducting the voting process in a fair and transparent manner.

The details pursuant to the provisions of the Act and the said Rules are provided herein below:

1. Date and time of Commencement of remote e-voting: **Sunday, 25<sup>th</sup> September, 2016 at 09.00 a.m.**
2. Date and time of end of remote e-voting: **Tuesday, September 27, 2016 at 05.00 p.m.**
3. The e-voting facility will not be provided beyond **September 27, 2016 after 05.00 p.m.**
4. **Cut-off date** as on which the right of voting of members shall be reckoned: **Wednesday, 21<sup>st</sup> September, 2016.**

In case a person has become the member of the Company after dispatch of the Notice but on or before the **cut-off date i.e. Wednesday, 21<sup>st</sup> September, 2016** may obtain their login details for remote e-voting by sending an email to helpdesk.evoting@cdsindia.com

5. A member may participate in the AGM even after exercising the right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote at the AGM.
6. In case of any queries or issues regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at [www.evoting@cdsindia.com](http://www.evoting@cdsindia.com) or write an email to helpdesk.evoting@cdsindia.com

**For Olympia Industries Limited**  
 Sd/-  
 Radhika Jharolla  
 Company Secretary  
 Place : Mumbai  
 Date : 03/09/2016

**rodium**  
 Rodium Realty Ltd.  
 Propositor to Shareholder

**RODIUM REALTY LIMITED**  
 (CIN - L85100MH1993PLC206012)  
 Registered Office: 636, 501, X'cube, Off New Link Road, Andheri (W) Mumbai - 400053  
 Tel: 022 4231 0800 Fax: 022 4231 0855 Web : www.rodium.net

**NOTICE FOR TWENTY-THIRD ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY**

NOTICE is hereby given that Twenty-Third Annual General Meeting of the Members of the Company will be held on **Tuesday, September 27, 2016, at Ground Floor, X' Trium, C.T.S. No. 291, Andheri - Kurla Road, Near Holy Family Church, Andheri (East), Mumbai-400 069 at 9.00 a.m.** to transact business as set out in the Notice convening the Annual General Meeting. Notice along with the copy of Annual Report is sent to the members at their registered addresses by post/ mail to the respective members. The dispatch of the link of Annual Report containing Notice, Attendance Slip and Proxy form was completed on September 2, 2016 via e-mail and dispatch of the hard copy of the Annual Report to all the Shareholders was completed on September 3, 2016. These documents are also available on <http://rodium.net/pdf/rodium-annual-report-2015-2016.pdf>

**BOOK CLOSURE & PAYMENT OF DIVIDEND:**  
 Notice is further given pursuant to Section 91 of Companies Act, 2013, that the Register of Members and Share Transfer book of the Company will remain closed from **Wednesday, September 21, 2016 to Tuesday, September 27, 2016 (both days inclusive)**, to determine the Members entitled to receive the dividend for the year ended March 31, 2016. The final dividend @Rs. 0.80/- per share of Rs. 10 each, after declaration of the Annual General Meeting, will be paid to those members whose names will appear in the register of Members of the Company as on the close of Tuesday, September 20, 2016.

**VOTING THROUGH ELECTRONIC MEANS:**  
 In terms of Section 108 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is providing e-voting facility to the Equity Shareholders of the Company to cast their votes by electronic means for all the business to be transacted at the Twenty-Third Annual General Meeting who were members of the Company holding Equity Shares as on Cut-off date, Tuesday, September 20, 2016. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide electronic voting facility to the Members of the Company. The Company has also provided Ballot Form to those Members who do not have access to e-voting facility.

The voting period through electronic means commences from 9.00 a.m. on Saturday, September 24, 2016 to 5.00 p.m. on Monday, September 26, 2016 (both days inclusive). Please note that the voting through electronic means shall not be allowed beyond the aforesaid end time and date. In case of any grievance connected to electronic voting contact at Helpdesk 1800-200-5533 or mail at helpdesk.evoting@cdsindia.com.

**For Rodium Realty Limited**  
 Sd/-  
 Devanshi Shah  
 Company Secretary  
 Date : September 3, 2016  
 Place: Mumbai

**THE VICTORIA MILLS LIMITED**  
 Regd. Office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013  
 CIN: L7110MH1913PLC000357  
 Tel No: 2497119293, Fax No: 24971194  
 Email ID: vml@vml.com / vml03@vml.com  
 Website: www.victoriamills.in

**NOTICE**

NOTICE is hereby given that certificate for 10 shares bearing Share Certificates Nos. 100724, 103390, 104109, 110949, 112872 and respective Distinctive Nos. 2609, 17484, 21680 to 21682, 78008 to 78010, 95513 to 95514 of Mrs. Karishma Anand Israni, Folio No. 5/ 205, of THE VICTORIA MILLS LIMITED have been lost or misplaced and the undersigned have applied to the Company to issue duplicate certificate(s) for the said shares. Any person(s) in possession of the said share certificate(s) or having any claim(s) to the said shares should notify to and lodge such claim(s) with the Share Director of the Company at the registered office Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400 013 within one month from the date of publication of this Notice after which no claims will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificate in lieu of the above said certificate(s).

**FOR THE VICTORIA MILLS LTD.**  
 Sd/-  
 BIRAJKUMAR GODHANI  
 COMPANY SECRETARY  
 Place : Mumbai  
 Date : 03.09.2016

**जहीर नोटीस**

याद्वारे सर्व संबंधित कर्जाधारकांना येणे की, याच नोटीस बॉईसर (दांडीपाडा), बॉईसर (दांडीपाडा) अल्पचालन हद्ददीनील ता. पालघर, जि. पालघर, येथील गावठाण ७५ गुठे जमीन अशी जमीन मिळकत मे. प्रगती कन्स्ट्रक्शन लॉक-पावोरा १)की. विनोदकुमार रामचंद्र गुलाब या इतर यांची मालकी कन्या बाबिटाची आहे व सरकारी दस्तवी लष्क्या नोंद दाखल आहे. सदर मिळकत यांचे अर्जालास विकत घेण्याचे मान्य व कन्या केले आहे. तसेच लष्क्या नोंद खर्चीदखत कन्या देण्याचे मान्य व कन्या केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणासाठी इतरांचा, व्यक्तीचा किंवा संस्थेचा बोजा, गहाण, दान, दावा, वारस, विक्री, अडलवटल, बाबिटा, कन्या, कुटुंबा व अन्य कोणतेही व कुटुंब्यादी प्रकारचे हक्क हितसंबंध असले तर तो त्यांनी ही नोटीस घेईत झाल्यापासून १५ दिवसांचे आत खालील पत्त्यावर पोचवता कागदपत्रासह कन्याचा अन्वया तसा कोणासाठी हक्क, हितस हितसंबंध नोटीस असे समजून विक्रीचा व्यवहार घ्यावे याचा जाईल. अधिक पत्ता : तिबारी नगर, रम च. ४, मुंबई रोड, नालसोयरा (पूर्व).

साही/-  
 श्री.एम. एम. तिबारी (वकील)

**जहीर नोटीस**

याद्वारे सर्व संबंधित कर्जाधारकांना येणे की, याच नोटीस बॉईसर (दांडीपाडा), बॉईसर (दांडीपाडा) अल्पचालन हद्ददीनील ता. पालघर, जि. पालघर, येथील गावठाण ७५ गुठे जमीन अशी जमीन मिळकत मे. प्रगती कन्स्ट्रक्शन लॉक-पावोरा १)की. विनोदकुमार रामचंद्र गुलाब या इतर यांची मालकी कन्या बाबिटाची आहे व सरकारी दस्तवी लष्क्या नोंद दाखल आहे. सदर मिळकत यांचे अर्जालास विकत घेण्याचे मान्य व कन्या केले आहे. तसेच लष्क्या नोंद खर्चीदखत कन्या देण्याचे मान्य व कन्या केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणासाठी इतरांचा, व्यक्तीचा किंवा संस्थेचा बोजा, गहाण, दान, दावा, वारस, विक्री, अडलवटल, बाबिटा, कन्या, कुटुंबा व अन्य कोणतेही व कुटुंब्यादी प्रकारचे हक्क हितसंबंध असले तर तो त्यांनी ही नोटीस घेईत झाल्यापासून १५ दिवसांचे आत खालील पत्त्यावर पोचवता कागदपत्रासह कन्याचा अन्वया तसा कोणासाठी हक्क, हितस हितसंबंध नोटीस असे समजून विक्रीचा व्यवहार घ्यावे याचा जाईल. अधिक पत्ता : तिबारी नगर, रम च. ४, मुंबई रोड, नालसोयरा (पूर्व).

साही/-  
 श्री.एम. एम. तिबारी (वकील)

**नगरपालांची सूचना**  
**मुंबईच्या नगरपालांकडून लिलाव विक्री उच्च न्यायालय, मुंबई**  
**नौ-विधी आणि उप नौ-विधी अधिकारिता नौ-विधी वाद क्र. १८ सन २०१६**  
**मधील**  
**समावेदनाची सूचना क्र. १९३ सन २०१६**  
**मॉडिसन पॅसिफिक ट्रस्ट लिमिटेड .....अर्जदार/वादी**  
**विरुद्ध**  
**एम व्ही गर्व प्रेम आणि अन्य .....उत्तरवादी**

याद्वारे सूचना देण्यात येते की, नौ-विधी वाद क्र. १८ सन २०१६ मधील समावेदनाची सूचना क्र. १९३ सन २०१६ मध्ये नामदार मुंबई उच्च न्यायालयाच्या समाननीय न्यायावृत्ती श्री. एस. जे. काथावाला यांनी परित्त केलेल्या दिनांक २६ ऑगस्ट, २०१६ च्या आदेशानुसार, मुंबईच्या नगरपालांना जुनी सचिवालय इमारत (नगर दिवाणी न्यायालय इमारत) चा लठ मजला, कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग (मेयो रोड), फोर्ट, मुंबई-४०००३२ येथे स्थित त्यांच्या कार्यालयात युएस डॉटनेर चलनात/भारतीय रुपयांमध्ये मोहोरबंद पाकिटातून बोली मागवून गावायम बंदर, आंध्र प्रदेश येथे स्थित असलेल्या येथे खालील परिशिष्टांत वर्णन केलेल्या एम. व्ही. "गर्व प्रेम" जहाजाच्या पुनर्लिवावाचे निर्देश दिले. राखीव बोली किंमत नमूद केलेली नाही.

इच्छुक बोलीदार त्यांचे प्रस्ताव मोहोरबंद पाकिटातून मुंबई येथे देय मुंबईच्या नगरपालांच्या नावातील बँकर्स चेक/डिमांड ड्राफ्ट च्या माध्यमातून रु. ५०,००,०००/- (रुपये पन्नास लाख मात्र) किंवा विक्रीच्या अटी व शर्तीमध्ये दिलेल्याप्रमाणे मुंबईच्या नगरपालांच्या खात्यात स्विफ्ट रमितन्सने युएसडी ७५,००० (युएसडी पचाहत्तर हजार) च्या इशारा आतून कमेसह मुंबईच्या नगरपालांच्या कार्यालयात १७ सप्टेंबर, २०१६ रोजी किंवा त्यापूर्वी (कामाच्या वेळेस म्हणजेच, स. ११.०० ते स. ५.००) (भारतीय प्रमाण वेळ) दाखल करावेत. १९ सप्टेंबर, २०१६ रोजी दु. ३.०० वा. नामदार मुंबई उच्च न्यायालयाच्या समाननीय नौ-विधी न्यायाधिकांसमक्ष मोहोरबंद पाकिटांमधील प्रस्ताव ठेवले जातील. जेव्हा नामदार खंडपीठाकडून प्रस्ताव मोहोरबंद घेतले जाणार आहेत तेव्हा १९ सप्टेंबर, २०१६ रोजी नामदार मुंबई उच्च न्यायालयाच्या समाननीय नौ-विधी न्यायाधिकांसमक्ष बोलीदार / प्रस्तावकर्ते उपस्थित राहू शकतात.

जहाजाचे विनिर्देश खालीलप्रमाणे:  
 जहाजाचे नाव/कॉल साईन : गर्व प्रेम  
 नोंदणीचे बंदर : पनामा  
 कॉल साईन : ३एफक्युएन२  
 अधिकृत क्रमांक : ४२३७५-पीईएफसीटी  
 आय एम ओ क्रमांक : ९३६८२५९  
 जहाजाचा प्रकार : बल्क करिअर  
 बांधणीचे वर्ष/डिझा : २००६/शांघाय, चीन  
 डोबळ टनेज : ४०४८५  
 निव्वळ टनेज : २५८८४  
 सव मिळू लांबी : २२२ मी.  
 साचेबद्ध रुंदी : २२.६ मी.  
 साचेबद्ध खोली : १९.६० मी.  
 समुद्री वेग : भायक्यू-१४ नॉट्स (८६ आरपीएम)  
 स्थैर्यभार-१४ नॉट्स (८२ आरपीएम)  
 एमएनए वी अँड डब्ल्यू ५५० एमसी-सी ८९९० के डब्ल्यू @९२आरपीएम  
 ३ X दाईल्यू ५डीके-२०,  
 ५३४ केडब्ल्यू @७२०आरपीएम  
 १ X इमर्जन्सी जनरेटर

इच्छुक बोलीदार अटी व शर्तीसह मुंबईच्या नगरपालांनी जारी केलेले प्राधिकृती पत्र घेऊन त्यांच्या खर्चीव ६ सप्टेंबर, २०१६ ते १६ सप्टेंबर, २०१६ वेळेत वरील जहाजाचे निरीक्षण करू शकतात. विक्रीच्या अटी व शर्ती वरील पत्त्यावर मुंबईच्या नगरपालांच्या कार्यालयात रु. १००/- (विना परतवाप) प्रदान केलेल्या ६ सप्टेंबर, २०१६ ते १६ सप्टेंबर, २०१६ वेळेत (कामाच्या वेळेस म्हणजेच, स. ११.०० ते स. ५.००) (भारतीय प्रमाण वेळ) मिळतील.  
 सदर दिनांक १ सप्टेंबर, २०१६.

साही/-  
 नगरपालांचे कार्यालय, मुंबई-४०००३२  
 मुंबईचे उप-नगरपाल

**डेल्टा इन्फ्रस्ट्रक्चर लिमिटेड**  
 (पूर्वी ही ओम ट्रेड्स अँड एन्व्हीसी लिमिटेड अशी ज्ञात)  
 सीआयएन क्र. : एल५२२०९ एफएच१९८५एलएन३२५४३  
 नोंदणी कार्यालय : युनिट क्र. ३०२, रहेजा प्लाझा प्रिमासॅस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, अंधेरी लिंक रोडलात, अंधेरी (प), मुंबई-४०००४३.  
 फोन : ०२२-६७८९८८८८, फॅक्स : ०२२-६७८९८९००, ई-मेल : compliance@delma@gmail.com

प्राधिकृत भांडवल - रु. २५,००,०००  
 नोंदणीकृत आणि पूर्णित्त भांडवल - रु. २४,९०,०००

**३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बूक क्लोजर आणि ई-मतदानाच्या माहितीची सूचना**

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही युनिट ३०२, रहेजा प्लाझा प्रिमासॅस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, अंधेरी लिंक रोडलात, अंधेरी (प), मुंबई-४०००४३ येथील कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६ रोजी दु. १२.३० वा. घेण्यात येणार आहे.

वित्तीय वर्ष २०१५-१६ कारिता वार्षिक अहवाल आणि इतर दस्तावेजांसह येथे व्यवहार करायच्या व्यवसाय नमूद केलेली एजीएमच्या पत्त्यावर किंवा वरील बंदर ई-मेल आयडीवर कॅनोला लिहू शकतात. वरील बंदर दस्तावेज एजीएमच्या तारखेपर्यंत कामकाजाच्या वेळेस शनिवार आणि रविवार वाचून सर्व कामकाजाच्या दिशेची कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात समासदाना निरीक्षणसाठी सुट्या उलतव्या आहेत. सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११ सहाय्यात कंपनीचा (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित)** पर्यंत बंद राहतील.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहाय्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित)** पर्यंत बंद राहतील.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहाय्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित)** पर्यंत बंद राहतील.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहाय्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित)** पर्यंत बंद राहतील.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहाय्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित)** पर्यंत बंद राहतील.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहाय्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित)** पर्यंत बंद राहतील.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहाय्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित)** पर्यंत बंद राहतील.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहाय्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित)** पर्यंत बंद राहतील.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहाय्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित)** पर्यंत बंद राहतील.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहाय्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित)** पर्यंत बंद राहतील.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहाय्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस एकत्रित)** पर्यंत बंद राहतील.

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहाय्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रकम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) रकम २०१५ अन्वयत कंपनीचे समासद रजिस्टर आणि माहा हस्तांतरण पुस्तके ही एजीएमच्या हेतूकरिता **शनिवार २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३०**